

- निम्, निर्यद्वक्त्रानलार्चिम् ungenau st. वक्त्रनिर्यदनलार्चिम् Vid. 97.
 — Vgl. निर्य.
 — परा 3) परेपिबन्सु = परेत Būāg. P. 12, 3, 14. — Vgl. परायण.
 — संपरा *abscheiden, sterben*: संपरेते पितरि Būāg. P. 5, 2, 22. 10, 44, 38.
 — परि 1) दत्तिषाय प्रथमं प्रश्नमाह प्रदत्तिषां तत ऊर्ध्वं परीयुः RV. Prāt. 13. 13. पर्यायम् absol. PAÑĀV. Br. 9, 1, 3. — परीत 3) वनं दावपरीतम् VARĀH. BRH. S. 24, 15. कालधर्मणा MBH. 14, 1584. HARIV. 4761. — 3) die ed. Bomb. gleichfalls परीत, welches NILAK. das erste Mal durch ज्ञापित, das 2te Mal durch परितः प्राप्तः erklärt. — Vgl. पर्यय fg., पर्याय, पर्यायिन्.
 — अनुपरि *umkreisen* Būāg. P. 5, 22, 16.
 — विपरि *fehlschlagen, sich als verkehrt herausstellen* MĀLATĪM. 88, 12. fg. विपरीत *im umgekehrten Fall sich befindend* VARĀH. BRH. S. 17, 11. *das Gegentheil thuend* 44, 19. 52, 9. 68, 26. °रत (wenn der Mann unter der Frau liegt) RĀĀA-TAN. 5, 372. — Vgl. विपर्यय.
 — पला und प्रपला vgl. noch u. पलाय.
 — प्र 1) Z. 3 प्रेहि ed. Bomb. — 2) Z. 3 lies प्रेहि प्रेहिः; Z. 3 vom Ende प्रेहि माम् MBH. ed. Bomb. 1, 6390 (so zu lesen st. 3690.) — Vgl. प्राय. प्रायण, प्रायस.
 — अभिप्र 2) इत्यभिप्रेत्य मनसा Būāg. P. 11, 23, 31. *hinter Etwas kommen, erfahren*: इत्यभिप्रेत्य 10, 41, 49. नृपतेरभिप्रायम् 49, 30. — 3) *einwilligen in* (acc.): तदभिप्रेत्य Būāg. P. 10, 86, 26. — अभिप्रेत 3) die letzte Stelle gehört zu 1); sie lautet: कथय वामु केनशेनार्थकामातिशया धर्मस्तवाभिप्रेत इति *angenommen, gehalten für*; BENFAY fasst अभिप्रेत als loc., da er für diese Stelle ein n. in der Bedeutung *opinion* annimmt.
 — Vgl. अभिप्राय.
 — विप्र Z. 3 विप्रेहि ed. Bomb.
 — संप्र scheinbar in संप्रेत्य *jenseits, im andern Leben* MBH. 13, 2980; es ist aber mit der ed. Bomb. संप्रेत्य zu lesen.
 — प्रति 1) तथा तैरूपयतिश्च प्रतिपदिश्च (so die ed. Bomb.) *hetmkehrend* MBH. 2, 475. — 4) न्ययिर्मिथ्यानपवादान्प्रतीयात् RV. Prāt. 1, 13. 2, 2. 6, 9. ऋस्वग्रहणो दीर्घमुत्तौ प्रतीयात् VS. Prāt. 1, 63. med. प्रतीयेत Ind. St. 5, 316. न मे प्रत्येषि चेत् *wenn du mir nicht traust* KATHĀS. 60, 136. — pass. SĀH. D. 115, 9. प्रतीयमानः शनैश्चरः *bekannt als* Būāg. P. 5, 22, 16. प्रतीयते Hir. III, 96 falsche Lesart für प्रतापते; vgl. Spr. 333.
 — प्रतीत 1) न तु प्रतीतमेवैतत् सार्थवाहस्यार्थपतेर्विमर्दको ब्रह्मिश्चरः प्राणा इति *dir ist aber nicht bekannt, dass u. s. w.* DAÇAK. in BENF. Chr. 192, 1. — Vgl. प्रतीति, प्रत्यय, प्रत्ययन, प्रत्यापक, प्रत्येतव्य.
 — संप्रति *wiederkehren*: संप्रतीतस्मृति Būāg. P. 10, 15, 51.
 — झ (= प्र) s. झाय.
 — वि Z. 1 füge 1) nach वि hinzu. विपत्ति Būāg. P. 11, 17, 52. — 2) ऋतेनाग्निं व्यापव PAÑĀV. Br. 14, 6, 6. — Vgl. वियत्, व्यय u. s. w.
 — अनुवि *sich ausbreiten* TBR. 1, 5, 10, 4.
 — परिवि vgl. परिव्यय.
 — सम् 2) को ऽन्यत्समीयाच्छूणाम् Būāg. P. 11, 29, 38. समीयमान PAÑĀV. I, 84 ist wohl auf समीय् (von सम्) zurückzuführen; vgl. Spr. 280.
 — 4) *übereinkommen, übereinstimmen mit* (instr.): ययोश्चित्नेन वा चित्तं निभूतं निभूतेन (so die ed. Bomb.) वा । समेति प्रज्ञया प्रज्ञा तयोर्मैत्री न Y. Theil.

- जीर्यति ॥ MBH. 5, 1493. — *intens. erscheinen, sich darstellen*: यथा हि-रण्यं बहुधा समीयते Būāg. P. 12, 4, 30. — Vgl. समय, समाय, समिति.
 — अनुसम् 1) *zu Jmd* (acc.) *treten um ihm zu dienen*: यथा गृह्णन्ति कर्मणानुसमियात् AIR. Br. 2, 31.
 — अभिसम् vgl. अभिसमय.
 ईरज m. *ein Engländer* MERUTANTRA 23 im ÇKDra.
 इक्कट vgl. उत्कट.
 इनु 1) Z. 4 streiche VS. 23, 1. — 3) *Augenwimper* VS. 25, 1. TS. 7, 3, 10, 1. KĀTH. ACV. 3, 8.
 इनुदण्ड (इनु + द°) m. n. *Zuckerrohrstengel* Spr. 4138. VĀDDHA-KĀN. 9, 13.
 इनुभक्तिका (इनु + भ°) f. *das Kauen von Zuckerrohr* Sch. zu P. 3, 3, 111. SIDDH. K. zu P. 2, 2, 16.
 इनुभक्ति (इनु + भ°) adj. *an Zuckerrohr kauend*; f. झा und ई Vor. 4, 21.
 इनुभञ्जिका (इनु + भ°) f. *das Brechen von Zuckerrohr, Bez. eines best. Spieles* Verz. d. Oxf. H. 218, a, 6.
 इनुमती VARĀH. BRH. S. 16, 4.
 इनुवती (von इनु) f. N. pr. eines Flusses KATHĀS. 73, 97. — Vgl. इनुमती.
 इत्वाकु Z. 1 zu lesen इत्वाकु 1) m. N. pr. eines Mannes u. s. w. Boim Schol. zu P. 6, 4, 174 ist vom zweifachen Accent des Wortes ऐत्वाक् die Rede. pl. N. pr. eines Volkes VARĀH. BRH. S. 5, 75, 9, 17. sg. *der Fürst der* Ikshvāku 11, 58. Sp. 778, Z. 3 v. u. die aus dem Būāg. P. citirte Stelle steht 9, 6, 4.
 इङ्गु m. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 41.
 इङ्गु caus. 2) Ind. St. 8, 120.
 — उद् 1) TBR. 1, 1, 8, 6. Z. 2 lies सव्ये st. सत्ये.
 — वि *schwingen*: वीङ्गित (so im Comm., वीङ्गित im Text) TBR. 1, 1, 8, 6.
 इङ्ग vgl. निरिङ्ग.
 इङ्गन 1) *Regung, Bewegung*: अनिङ्गन *unbeweglich* GAUPAR. KĀRIKĀ 46 zur MĀND. UP. — 3) f. झा *Bezeichnung*: ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षष्ठां भग इतीङ्गना ॥ VP. bei KULL. zu M. 1, 2.
 इचिकिल HALĀJ. 3, 56.
 इच्छक s. किमिच्छक.
 इच्छा vgl. निरिच्छ, महेच्छ, यथेच्छम्.
 इच्छाभरण (इच्छा + भा°) m. N. pr. eines Mannes KATHĀS. 54, 193.
 इच्छाराम m. N. pr. eines Autors HALL 93. °स्वामिन् 129.
 इच्छात्रय (इ° + त्रय) n. *Wunschgestalt, Bez. der ersten Manifestation der göttlichen Macht* bei den ÇĀkta, WILSON, Sel. Works 1, 242.
 इन् (von यन्) in ऋत्विञ्.
 इय् adj. *zu verehren, das Object der Verehrung* WEBER, RĀMAT. UP. 288. fg. °दृष्टि Būāg. P. 10, 86, 53. = पूज्यबुद्धि Schol. — 1) a) Būāg. P. 11, 12, 23. Vgl. अमुरेय, अमुरेय, देवेय. — c) *Gottheit* Būāg. P. 10, 80, 13. — 2) a) Būāg. P. 10, 80, 34. °शील HALĀJ. 2, 265. इया नाम देवतापूजनम् SARVADARÇANAS. 53, 20. als einer der 5 Theile des उपासन Gottesdienstes 17. — Vgl. कपीय्य.
 इत, AUFRECHT hat इट; vgl. ऐट.
 इत् PAÑĀV. Br. 14, 9, 16.
 इठिमिका, WEBER's Erklärung des Wortes s. BHAG. 404, Anm. 6.